

गृव्यत्तु इन्द्रम् RV. 1,33,1. नि गृव्यता मनसा सेतुर्केः कृएवानासौ श्रमृतवाय
ग्रातुम् ३,31,9. — ३) *kampflustig*: गृव्यता हा ज्ञाना RV. 1,131,3. ये गृव्य-
ता मनसा शत्रुमादभः ६,46,10. प्राचा गृव्यतः पृथुपश्चिं युः ७,83,१. रथ
४,2,35. प्र सेनानीः प्रोरा अये रथाना गृव्यवैति ९,96,१.

१. गृव्य (von गो) १) adj. *aus Rindern, Kühen bestehend; aus Milch
bestehend* P. ५, १, २, ३९. ऊर्व RV. १, ७२, ८. ३, ३२, १६. पशु ५, ६१, ५. वज्र ४,
१३१, ३. राधस् ५, ३२, १७. ६, ४४, १२. मधानि ७, ६७, ९. गव्यान्यस्या सहस्रा ८,
३४, १४, ६२, १५. आज्ञि ४, ३८, १०. वस्त्राणि ९, ४, ६. लृविस् MBh. १३, ३३२। *von
der Kuh (dem Rinde) kommend* P. ४, ३, १६०. AK. २, ९, ५०. TRIK. ३, ३, ३०९.
H. १२७३. an. २, ३५४. MED. j. १६. घृत VS. ३३, १७. २३, ४. शक्षिन् Pā. GRHJ.
२, ४. कोश MBh. ४, १३३७. विवाणकोष १, ५३७०. पशु १३, ७०७. M. ३, २७।
Suç. १, १७४, २०. दधि १७८, ३. सर्पिस् १८०, १५. मोस २०४, २. MBh. ४, २०५०.
१३, ४२४७. fg. पेषूष M. ३, ६. पञ्चगव्य n. die fünf von der Kuh kommenden
Dinge: *Milch, gekäste Milch, Butter, Urin, Dürger* M. ११, १६५. PANKAT.
III, ११९. — für die Kuh geeignet TRIK. ३, ३, ३०९. H. an. MED. der Kuh ge-
heiligt, die Kuh verehrend P. ४, १, ८५. Vārtt. १, Sch. — २) m. N. pr.
eines Volkes im Norden von Madhjadeça VARĀH. BRH. S. १४, २८. — ३) n.
a) *Rindvieh*: षष्ठिः सुहृत्वमनु गव्यमाणात् RV. १, १२६, ३. उदी गव्यं सृजते
सखिर्द्युनिः Kuhheerde ५, ३४, ४. — b) *Weideplatz*: गव्यं मीमांसानाः प-
च्छर्ति मत्ति तत्रोपाऽइति AIT. Br. ४, २८. पत्र गव्यमध्यं स्यात् (vgl. उच्चा
गव्यूतिमध्यं च नस्कृष्टि RV. öfters) LIT. १०, १७, ४. — c) *Kuhmilch* TRIK.
२, ९, १६. H. c. ११. KUMĀRAS. ७, ७२. — d) *Bogensehne* TRIK. ३, ३, ३०९. H. an.
MED. Nach H. ७७६ auch गव्या f. — c) eine Art Färbestoff (vgl. गव्या
unter २. गव्य). H. an. MED. — Vgl. सुगव्या.

२. गव्य (wie eben) १) adj. zum *Rindergeschlecht gehörig, aus Rindern
oder Kühen bestehend, vom Rinde oder von der Kuh kommend*: चर्निर्च-
शति त्वैतान्गव्यानालभेत (sc. पश्चन्) ÇAT. BR. १३, ५, ३, ११. नैते सर्वे पश-
वो यद्गावयशारापायैते वै सर्वे पशवो यद्गव्यो इति गव्या (weibliche Thiere)
उत्तमे उद्धनालभेत ३, २, ३. एकादण्ड प्रातर्गव्याः पशव आलंभ्यते TS. ५, ६,
३२, १. वस्त्रा !V. ४, १, १७. राधोस्यस्या गव्या ५, ७९, ७. एते सोमा श्रुभि गव्या
सहस्रा (घस्त्रयन्) १, १७, ५. श्रुति श्रिति तिरेशता गव्या शिग्रात्यर्थ्या १४,
६. — २) f. शा a) *Kuhheerde* P. ४, २, ५०. AK. २, ९, ६०. TRIK. ३, ३, ३०९. H.
1421. an. २, ३५४. MED. j. १६. — b) ein best. *Längenmaass*, = गव्यूति
oder २ Kroça H. ८८८. H. an. — c) *Bogensehne* H. ७७६. — d) ein best.
Färbestoff (s. गोरेचना) RĀGĀ. im ÇKDR. गव्यदृढ़ dass. VJUTP. १३७. —
Die erste Bed. vom f. gehört dem Accente nach hierher, ob es auch
mit den andern der Fall sei, können wir nicht bestimmen. Da uns der
Accent nicht überall leiten konnte, haben wir zur leichteren Uebersicht
bei diesem Artikel alle Bedd. des f., bei dem vorhergehenden alle des
n. zusammengestellt und diesem auch das m. beigefügt, da गव्या nach
den Grammatikern einen weitern Umfang hat. Das auf गव्या zurückge-
hende गव्या s. besonders.

गव्यदृढ़ s. u. २. गव्य २, २, २, २, २.

गव्यांग (von २. गव्या) adj. f. $\frac{1}{2}$ *rindern*: गव्यांगी लभति निर्णिगव्यांगी
RV. १, ७०, ७.

गव्यांगु adj. *Rindvieh begehrend*: शा दिवस्पृष्टमश्युर्मुक्त्युः सोम रोह-
सि RV. १, ३६, ६, ११, ११. — Geht auf ein nicht vorhandenes denom. von
गव्य गव्यांगु zurück. Vgl. गव्यु.

गव्यांग (von गव्या) f. १) *Lust nach oder an Rindern, im gleichlaut. in-
str.: असेन्त प्र वाज्ञाना गव्या सोमासो अश्या RV. १, ६४, ५. गव्या षु षो
यद्या पूराश्येत रेव्या । वृद्धिर्यस्य मंहामर्ह ४, ४६, १०. Der volle instr. ग-
व्यांगा im folg. Beispiele bedeutet entweder mit *Inbrunst, Begierde* oder
aus *Lust nach dem was von der Kuh kommt, — nach Milch*: श्या धि-
या च गव्यांगा, पत्तेमै सोम श्राव्येः ४, ८२, १७. — २) *Kampflust*, im gleich-
laut. instr.: गव्या तत्सुभ्यो श्रबगन्युधा नृ॒ RV. ७, १८, ७.*

गव्यु (wie eben) adj. १) a) *an Rindern, Kühen Lust habend*: गव्युर्म-
व्यु इयर्वर्सुपुरिन्द्र इद्यायः क्यतिप्रता RV. १, ३१, १४. तं न इन्द्र त्रायु-
स्त्वं गव्युः शतक्रतो तं द्विरपेयुवस्तो ७, ३१, ३. — b) *darnach verlangend*:
वामिदेव तमसै समश्युर्मव्युः VĀLAH. ३, ४. काम RV. ४, ६७, १०. रथ ४, ३१, १४.
nach Milch verlangend: गव्युना श्रप्तु पर्ति सोम सुक्तः १, १७, १५. — २.
ब्रूनिः (सोम): गव्युरुचक्रत् पव्यमानो लिरायुयुः (zugleich in der Bed.
1, b) RV. १, २७, ४. — ३) *kampflustig*: प्र ऐं दिवः पद्वीर्गव्युर्चन्तस्ता म-
वीरमुच्चिरव्यात् RV. ३, ३१, ४. श्रतारिर्पुरुता गव्यवः ३३, १२. वव्र ६,
४१, २. गव्यवो इवां द्वृष्टिवश ७, १८, १४.

गव्यूत n. = २००० Dañḍa = १ Kroça H. ८८७. = ४००० Dañḍa = २
Kroça = गव्यूति ८८८.

गव्यूति f. १) *Weideland; Gebiet, Wohnplatz*: परा मे वति धीतोगा गा-
वो न गव्यूतीर्तु !V. १, २३, १६. श्रा वृत्तेर्गव्यूतिमुक्ततम् ३, ६२, १६, ४, ५, ६. उ-
र्वो ५, ६६, ३, ७, ७७, ४, १, ७४, ३, ८३, ४. AV. १६, ३, ६. वर्तीयसो TS. २, ६, १०, ६. प-
मो नो गांतु प्रयोगो त्रिवेद् नैषा गव्यूतिर्कर्तवा उ॑ RV. १०, १४, २. श्रोग-
व्यूतिर्वृत श्रा निषेता १०, ६. Vgl. ग्रगव्यूति, उरु॑, द्वरे॑, परा॑, स्वात्ति॑.
— २) *ein best. Längenmaass*, = ४००० Dañḍa = २ Kroça COLEBRA. Alg.
३७. AK. २, १, १८. TRIK. २, २, ५. H. ८८८. १३२. MBh. ३, १४४४. ७, ३१०. R. ६,
३३, १३. RĀGĀ-TAR. ३, ४०७. BHAG. P. ५, २१, १९. — Wird in गो + पूति (?)
zerlegt P. ६, १, ७०, Vārtt. २, ३; wir glauben, dass in dem Worte eher उ-
ति zu suchen sei. Der erste Bestandtheil ist wohl गो, nicht गवि oder
गव्या.

गङ्कन, गङ्कयति eine aus गङ्कन geschlossene Wurzel DHĀTUP. ३५, ४, १.
गङ्कयति शास्त्रे पत्तयि: vertieft sich in DURGA. bei WEST. — Vgl. गात्.
गङ्क P. ४, २, १३८ viell. so v. a. गङ्कन. — Vgl. दुर्गक्.

गङ्कन (desselben Ursprungs wie गङ्गी) verwandelt das न niemals in
ए gaṇa तुभादि zu P. ४, ४, ३९. १) adj. f. शा *tief, dicht, undurchdring-
lich*; eig. und übertr. AK. ३, २, ३४, ३, ४, १०, ४२. H. १४७२. an. ३, ३७०. MED.
n. ५६. श्रतिगङ्कना नदो BHĀTR. ३, ११. गङ्कना मक्कागुक्का MBh. ३, १६२३५. R.
४, ५, १२. वन ३, ७४, ७, ४, १२, १२. HIP. १, ४, ५, २, २६. N. ११, २५, १४, १. KATHĀS.
२५, ६. वह्नक्तिनिष्ठावतनदीवर्षगङ्कन (टेश) Suç. १, १३०, ११. गङ्कनो इयं भूम-
देशो गङ्कानुपो दुरत्ययः R. २, ४३, ४, ४, ४७, १०. वङ्गनिष्ठेवनिष्ठिष्ठेगङ्कना
दुश्शारा च मे। रुस्त्यश्रियस्तोरुशिरोर्मिष्ठविता मही || २, २३, ३४. गङ्कने-
षाश्चामातेषु ३, १, २३. मुगङ्कना वृतिः AK. २, ७, १८. गङ्कन; संसारः CANTIC. ३,
१५. कर्मणो गतिः BHAG. ४, ४७. विप्रधर्म MBh. १२, ७३१०. सेवाधर्म PANKAT. I,
३१७. VET. ३०, १. माया BHAG. P. ५, ७३०. मोक्षमल्लिमन् CANTIC. १, ४. श्रतक्ष-
देतुगङ्कन ७. Beiw. Çiva's MBh. १३, ८९७. — २) n. a) *Abgrund, Tiefe*: श-
म्भुः किमामीद्वारेन गमीरम् RV. १०, १२९, १. Daher = उद्वा *Wasser Niveau*.
१, १२. Nir. १४, ११. — b) *ein unzugänglicher Ort, Versteck, Schlupfwinkel, Dickicht, Waldesdickicht; unerforschliches Dunkel*: द्वे चतारे चक्र-
त्सरहनं यदित्तत् !V. १, १३२, ६. श्रात्मास्मिन्संदेहे गङ्कने प्रवेष्टः ÇAT.